



**विनय अभिवादन**

मुख्य कार्यालय : ए.पी.एम.सी. मार्केट यार्ड, जिंतूर - ४३१५०९ जि. परभणी  
admin@sawjibank.com 9860019800 www.sundarlalsawjibank.com

**॥ विनय श्रद्धांजली ॥**

अहवाल वर्षामध्ये बँकेचे, ज्ञात, अज्ञात, ठेवीदार, सभासद, हित चिंतकांसहीत ज्या थोर विभूती पंचतत्वात विलीन झाल्या त्यांच्या पवित्र स्मृतीस



विनय व भावपूर्ण श्रद्धांजली!

**विशेष व्याजदर\***

<b>कॅश क्रेडीट</b>	<b>डॉक्टर्स लोन</b>	<b>कार लोन</b>	<b>हौसिंग लोन</b>	<b>गोल्ड लोन</b>	<b>सॅलरी लोन</b>
<b>9.90%</b>	<b>9.25%</b>	<b>9.25%</b>	<b>9.00%</b>	<b>9.50%</b>	<b>11.00%</b>

**बँकेची आर्थिक स्थिती**

बँकेची गेल्या तीन वर्षांची उत्कर्षवर्धक आर्थिक स्थिती (रु.लाखात)

विवरण	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२५
ऑडिट वर्ग	"अ"	"अ"	"अ"
सभासद	२५३४८	२५४४४	२४९८८.००
भाग भांडवल	५९८१.३३	६२५५.२६	६५६९.६९
राखीव निधी	७३८०.५०	८३३७.९५	९३८८.३३
इतर निधी	१५९४५.३१	१७३८६.९४	१८५१०.९९
ठेवी	८८९९९.५०	९४४७६.६३	१०९७६७.८४
गुंतवणूक	४६६०२.०८	५१४००.७७	५९१८४.९३
दिलेले कर्ज	६७६०२.३०	७१७५९.४५	७४०३२.७९
निव्वळ नफा	१७३२.००	१८९८.००	१९९९.००
लाभामें	११%	१२%	१२%

(प्रस्तावीत)

**सावजी बँक सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप.बँक लि; जिंतूर**

मुख्य कार्यालय : ए.पी.एम.सी. मार्केट यार्ड, जिंतूर - ४३१५०९ जि. परभणी

**वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस सन २०२४-२०२५ (फक्त सभासदांकरिता)**

सन्माननिय सभासद, आपणास कळविण्यात येते की, सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप.बँक लि., जिंतूर या बँकेची ६० वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०३ ऑगस्ट, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता माऊली मंगल कार्यालय, जिंतूर येथे घेण्यात येणार आहे. सदर सभेस आपण उपस्थित रहावे ही विनंती.

**सभेपुढील विषय :**

- दिनांक ०४ ऑगस्ट, २०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
- दिनांक ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक स्वीकृत करणे.
- अ) सन २०२४-२०२५ चे अंदाज पत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मान्यता देणे.  
ब) सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाचे अंदाज पत्रकास मान्यता देणे. त
- मा.संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२४-२५ च्या नफा वाटणीस मान्यता देणे.
- सन २०२४-२५ सालचा वैधानिक लेखा परीक्षण अहवाल स्विकारणे.
- सन २०२३-२०२४ चे वैधानिक लेखापरिक्षण अहवालाचे दोष दुरुस्ती अहवालास मान्यता देणे.
- अ) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता वैधानिक लेखा परीक्षकाची नेमणूक करणे बाबत.  
ब) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता अंतर्गत तपासणीसाच्या नियुक्ती बाबत.
- बँकेचे उपविधी क्रं.७ नुसार मॅजिस्ट्रीम बॉरोईंग पॉवर ठरविणे बाबत.
- १००% तरतुद असलेल्या संशयित व बुडीत वर्गवारीतील कर्ज खात्यांच्या वसुलीचा हक्क अबाधित ठेवून, निर्लेखन करण्यास मान्यता मिळण्याबाबत.
- एकरकमी कर्ज परतफेड योजने अंतर्गत थकित कर्ज खात्यातील वसुलीची नोंद घेणे.
- वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित नसलेल्या सभासदांच्या अनुपस्थितीस मान्यता देणे.
- मा.अध्यक्ष यांचे परवानगीने इतर ऐनवेळी येणारे विषय.

दिनांक : ०४ जूलै २०२५

स्थळ : जिंतूर

मा.संचालक मंडळाचे आदेशावरून,  
(स्वाक्षरीत)  
मुख्य कार्यकारी अधिकारी

**विशेष सूचना :**

- गणपुतीच्या अभावी सभा तहकूब झाल्यास सदर वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज नियुक्त ठिकाणीच उपरोक्त वेळोवेळी अर्ध्या तासास सुरु होईल. त्यावेळी गणपुतीची व वेगळ्या सुवनेची आवश्यकता असणार नाही.
- ज्या सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेपुढील विषयांचे अनुषंगाने प्रश्न, सूचना अथवा बँकेच्या कामकाजासंबंधी काही माहिती अपेक्षित असेल, त्यांनी दिनांक २५ जूलै, २०२५ पर्यंत बँकेचे मुख्य कार्यालय, ए.पी.एम.सी. मार्केट यार्ड, येलदरी रोड, जिंतूर या ठिकाणी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत तपशीलवार लेखी स्वरूपात कळवावे, प्रश्नकाल्याने आपण स्वतः थकबाकीदार अथवा थकबाकीदाराचे जामीनदार नाही तसेच शेअर्सची किमान रक्कम पूर्ण भरलेली आहे, हे जाहवावे.
- सभासदांनी आपला पत्ता बदलला असल्यास नवीन पत्ता बँकेस पुराव्यासह व आधारकार्डसह ताबडतोब कळवावा. तसेच ज्या सभासदांनी आपल्या शेअर्ससाठी नॉमिनेशन केले नाही त्यांनी ते करून घ्यावे ही विनंती.
- वार्षिक अहवाल २०२४-२५ हा बँकेच्या सर्व शाखा कार्यालय, मुख्य कार्यालय तसेच बँकेचे संकेत स्थळ [www.sundarlalsawjibank.com](http://www.sundarlalsawjibank.com) वर दिनांक १८ जूलै, २०२५ पासून उपलब्ध असेल. तरी आपण वरिल कोणत्याही ठिकाणाहून उपलब्ध करून घेऊ शकता.

**६० वा वार्षिक अहवाल सन २०२४-२५**

सन्माननीय सभासद,  
आणि सहकारी बंधू-भगिनींनो.  
सन्नेह नमस्कार.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील बँकेच्या कामकाजाचा आढावा, नफा/तोटा पत्रक तसेच दिनांक ३१ मार्च, २०२५ अखेरीस ताळेबंद तसेच विविध क्षेत्रातील बँकेच्या कामगिरीचा सविस्तर अहवाल सादर करताना आनंद वाटत आहे. दिनांक ३१ मार्च, २०२५ अखेरीस बँकेचा एकुण व्यवसाय रु.१७५८ कोटीचा झालेला असून, मागील आर्थिक वर्षात एकुण व्यवसायात रु.९६ कोटीची वाढ झालेली आहे. बँकेच्या भाग भांडवल व स्वनिधीत रु.२६ कोटीने वाढ झालेली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये बँकेतील ठेवीचे रु.१००० कोटीचा टप्पा पार केला असून, बँकेतील सदर विक्री ठेवी म्हणजे ठेवीदारांचा बँकेच्या

कामकाजा वरील विश्वास, असे संचालक मंडळाला वाटते. बँकेच्या आर्थिक सक्षमतेचे प्रमाण म्हणजे भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण, जे ३२% आहे. जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार कमीत कमी १२% आवश्यक आहे. बँकेच्या ढोबळ एन.पी.ए. प्रमाणात वाढ झालेली दिसत असली तरी, निव्वळ एन.पी.ए. प्रमाण ०% राखण्यास यश मिळालेले आहे. कर्ज व्यवहारातील जोखीम नियंत्रणात राखण्याचा प्रयत्न संचालक मंडळाला नेहमीच राहिलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक सुचनानुसार सी.आर.आर. आणि ए.एल.आर. राखण्यात आलेला असून, बँकेने ठेवी/कर्ज प्रमाण मर्यादित राखून, तरलतेसाठी आवश्यक गुंतवणूक सरकारी कर्ज रोख्यात केलेली आहे. त्यामुळे बँकेने व्यवहारात आवश्यक तरलता राखली

आहे. सदर आवश्यक तरलतेमुळे बँकेतील सर्व व्यवहार नियमित व सुरक्षित सुरु आहेत. बँकेने ग्राहकांचे व्यवहार जलदगतीने होण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर बँक व्यवहारात केलेला असून, विविध सेवा बँकेच्या 'Mobile App' द्वारे ग्राहकास उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सदर सुविधेचा ग्राहकांकडून वापर होत असून, बँकेने व्यवहार सुरक्षित व जाणवत होण्यासाठी बँकेने आवश्यक दक्षता बँकेच्या वर घेतलेली आहे. सायबर सुरक्षितता अंतर्गत बँकेने विविध उपाययोजना केलेल्या असून, बँकेतील 'Digital Banking' अंतर्गत विविध व्यवहार सुरक्षितपणे होतिल, याबाबत बँक सदैव दक्षता घेत आहे. यासाठी बँकेने ग्राहक तक्रारी, तसेच ग्राहकांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य कार्यालयस्तरावर वेगळी व्यवस्था निर्माण केली असून, ग्राहकांच्या

सेवेत सदर व्यवस्था 24x7 उपलब्ध आहे. या सेवेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या व्यवहारा प्रती सजग व सतर्क राहवे, असे आवाहन संचालक मंडळाला तर्फे सर्वांना करण्यात येत आहे. बँकेतील प्रती ठेवीदार रु.५ लाख पर्यंतच्या ठेवी 'DICGC' तर्फे संरक्षित आहेत. त्यामुळे ढोबळ नफ्यात रु.१ कोटी ३० लाखाने वाढ झालेली असून, कर्ज व्यवहारात रु.२२८१.२६ लाखाने वाढ झालेली आहे. बँकेच्या एकुण उत्पन्नात रु.१०५७.८३ लाखाने वाढ झालेली आहे. बँकेच्या ढोबळ नफ्यात रु.१ कोटी ३० लाखाने वाढ झालेली असून, निव्वळ नफ्यात रु.१ कोटी ०१ लाखाने वाढ झालेली आहे. बँकेच्या निव्वळ नफ्याची वाटणी करताना,

बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सुचनानुसार आवश्यक तरतुदी करून, भागधारकांना १२% लाभाने देण्याबाबत मा.संचालक मंडळाने शिफारस केलेली आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे वेळेवेळी पालन करून, बँक व्यवहारातील जोखीमेचे योग्य व्यवस्थापन बँक अत्यंत सतर्कतेने करीत आहे. त्यामुळेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषानुसार आपली बँक "आर्थिक दृष्ट्या सक्षम व सुयोग्य व्यवस्थापन" (Financial Sound & Well Managed) असणारी बँक म्हणून वर्गीकृत करण्यास मान्यता दिलेली आहे. बँक रेकॉर्डला आपले 'KYC' कागदपत्रे अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक बाब आहे. तसेच आपले बँकेतील खात्यात नियमित व्यवहार करून, सदर खाते 'Operative' ठेवणे

अत्यावश्यक आहे. आपले बँकेतील 'KYC' कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी आणि बँकेतील खात्यात नियमित व्यवहार करण्याबाबत सुचना देण्यासाठी बँकेतर्फे ग्राहक जोडो अभियान राबविण्यात येत आहे. सदर अभियानास सभासद, ग्राहकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुढील काळात बँक रेकॉर्डला आपले 'KYC' कागदपत्रे अद्ययावत ठेवून, आपले खात्यात नियमित व्यवहार करण्यात यावे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील बँकेचे कामकाज ठेवी/कर्ज व्यवहाराबाबत अद्ययावत माहिती सोबत जोडली आहे. तसेच निव्वळ नफा वाटणी बाबत शिफारस करण्यात आलेली आहे..

**संचालक मंडळ**

श्री. मुकुंदकुमार कळकर अध्यक्ष	श्री.घनशमदास गोयल उपाध्यक्ष			
श्री. प्रशांत कळकर संचालक	श्री. दिलीप जिंतूरकर संचालक	श्री.सुभाष शर्मा संचालक	श्री.रावसाहेब खंडागळे संचालक	श्री.चौडीराम शेप संचालक
श्री.प्रकाशचंद्र जैन संचालक	श्री.सुभाष लालपट्ट संचालक	श्री.चंद्रकांत कडे संचालक	श्री.शेखर हमीद शेख हनिफ संचालक	श्री.मनोज राजगोपातिया संचालक
श्री.श्रीकृष्ण वडुमवार संचालक	श्री.प्रकाश सोनी संचालक	डॉ.प्रा.अशोक जोधळे संचालक	सौ.गितांजली कान्हेडकर संचालिका	श्रीमती मिराबाई पातकर संचालिका
सी.ए.श्री.संतोष इंगळे तज्ञ संचालक	सी.ए.श्री.जलज बाहेती तज्ञ संचालक	श्री.निलेश कळकर मुख्य कार्यकारी अधिकारी		

**सभासद व भाग भांडवल**

बँकेचे अधिकृत भाग भांडवल रु.१०० कोटी असून वसूल भाग भांडवल रु. ६५६१.६९ लाख इतके आहे. मागील वर्षाचे भाग भांडवल रु. ६२५५.२६ लाख असून त्यामध्ये अहवाल वर्षात रु.३०६.४३ लाख ने म्हणजे ४.९०% ने वाढ झाली आहे. एकूण सभासद संख्या २४९८८ आहे.

**राखीव व इतर निधी**

अहवाल वर्षात एकूण निधी रु. २२७४.१५ लाखांने म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेत ८.८७% ने वाढला आहे. निधीची गेल्या तीन वर्षातील आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

**निधीची गेल्या तीन वर्षातील आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.**

(रु.लाखात)

निधी	३१.०३.२३	३१.०३.२४	३१.०३.२५
राखीव निधी	७३८०.५०	८३३७.९५	९३८८.३३
ईमारत निधी	२२३९.९१	२६१५.८३	२९०१.५३
धर्मादाय निधी	५.८१	१७.५६	२.८९
संशयित बुडित कर्ज निधी	७६००.८५	८०८८.८५	७९५६.१२
संशयित बुडित कर्ज निधी-२०२४	०.००	०.००	१२११.५१
रिझर्व्ह फंड (Unfreeseen Losses)	४३८.६३	६११.८३	६११.८३
डेव्हलपमेंट फंड	४.११	९.११	९.११
लाभांचे समानिकरण निधी	५७१.११	५८१.११	०.००
निवडणूक निधी	५५.२९	२७.१८	३७.१८
इनव्हेस्टमेंट डिप्रेसियेशन फंड	२००७.६६	२१०७.६६	२१०७.६६
प्रोव्हिजन अगेन्स्ट स्टॉर्ड असेट	४३३.०९	४४३.०९	४४३.०९
इन्व्हेस्टमेंट फ्लव्युऐशन फंड	१२४६.०७	१३४६.०७	१४४६.०७
स्पेशल रिझर्व्ह फंड	१०८३.९५	११७१.९७	१४५७.७७
एज्युकेशन अँड ट्रेनिंग फंड	५८.८३	५६.१७	७५.४४
टेकनॉलॉजी डेव्हलपमेंट फंड	१९८.१७	२०८.१७	२४८.१७
सुंदर कन्यारत्न फंड	१.८३	१.८२	१.८२
<b>एकुण</b>	<b>२३३२५.८१</b>	<b>२५६२४.३७</b>	<b>२७८९८.५२</b>

**ठेवी :**

अहवाल वर्षात दिनांक ३१ मार्च, २०२५ अखेर बँकेच्या एकुण ठेवी रु. १०१७६७.८४ लाख झाल्या आहेत.

ठेवीदारांनी आपल्या बँकेत ठेवी ठेवून बँकेविषयी विश्वास दाखविला त्याबद्दल बँक सर्व ठेवीदारांची आभारी आहे. गत तीन वर्षातील ठेवीची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

(रु.लाखात)

ठेवी	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२५
चालू ठेवी	५९६५.३३	५८०९.७१	५९५०.४०
बचत ठेवी	२३०१५.८५	२२२३६.६४	२५१२४.६४
मुदत ठेवी	५९९३८.३२	६६४३०.२८	७०६९२.८०
<b>एकुण ठेवी</b>	<b>८८९९९.५०</b>	<b>९४४७६.६३</b>	<b>१०१७६७.८४</b>

**कर्ज व्यवहार**

बँकेचा मुळ उद्देश म्हणजे सभासदांची आर्थिक उन्नती करणे, त्यादृष्टीने बँकेने निरनिराळ्या प्रकारचे कर्ज सभासदांना मंजूर केलेले आहे. यावर्षी दिनांक ३१.०३.२०२५ अखेर एकुण कर्ज रु. ७४०३२.७१ लाख आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या धोरणा प्रमाणे अग्रक्रमी क्षेत्रांना ६०% तर त्या पैकी दुर्बल घटकांना अग्रक्रमी क्षेत्रातील कर्ज पुरवठ्याच्या १२% कर्ज पुरवठा होणे आवश्यक आहे. येथे नमुद करण्यास आनंद वाटतो की, सदरील उद्दिष्ट आपल्या बँकेने पूर्ण केले असून दिनांक ३१.०३.२०२५ अखेर एकुण योजे कर्ज रु. ७४०३२.७१ लाख पैकी अग्रक्रमी क्षेत्रातील कर्ज रु. ४८५०८.१३ लाख आहे. अग्रक्रमी क्षेत्रातील पुरवठ्याचे एकूण योजे कर्जांशी शेकड प्रमाण ६७.६१% व दुर्बल घटकांची एकूण कर्ज योजे बाकी रु. ९१९५.५९ लाख आहे. अग्रक्रमी क्षेत्रातील कर्ज पुरवठ्याशी टक्केवारी १२.८२% आहे. कर्जदारांनी कर्जांची नियमानुसार कर्ज रक्कमेची परतफेड करून, कर्ज खाते नियमित ठेवणे, अत्यंत आवश्यक आहे. कारण - त्यामुळे कर्जदारांच्या क्रेडीट स्कोअर मध्ये वाढ होऊन, भविष्यात कर्ज त्वरीत मिळवण्यास मदत होते. तेंव्हा सर्व कर्जदारा सभासदांना कर्ज रक्कमेची नियमित परतफेड करण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी विनंती आहे. दिनांक ३१.०३.२०२५ अखेर योजे कर्जांची विगतवारी पुढील प्रमाणे आहे.

कर्ज प्रकार	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२५
लघु उद्योग	१२०.१५	१०४.६१	८८.१०
औद्योगिक रोख पत (Industrial Cash Credit)	६४३.९७	६६५.८२	७०२.७०
सेक्युराईड कॅश क्रेडीट	३९१२.७८	३८४१.२९	३८१८.२४
प्लेज कॅश क्रेडीट	९०.९०	९६२.२९	१२२४.१७
नजराहाण कॅश क्रेडीट	२२८४५.०४	२२०२०.८०	२२२४२.४८
नजराहाण डिमांड लोन	९२.९८	५०.०६	१७.५४
मुदती कर्ज	५८६.९२	७२५.९२	९१६.३७
पगारी कर्ज (Salary Loan)	२८०८.९७	२८३९.१०	२६६२.९३
वाहनतारण कर्ज	३१७४.४९	४०२१.९९	४५४४.६७
मशिनरी तारण कर्ज	२२१.९०	१३८.४१	८४.३५
घस्ताण कर्ज (Housing Loan)	८१६७.१०	९२१९.४१	९६७८.८९
डिमांड लोन	८२.९६	११४.५०	१०७.४५
हायपोथीकेशन टर्मलोन	८४३४.४६	८०२१.३८	६८०१.४८
टर्मलोन	१३१५७.४४	१५३०१.९९	१६३३७.५८
बील परचेस लिमिटेड	७०.५३	७०.५३	७०.५३
ठेव तारण कर्ज	११०.२४	६९.५३	९.२६
वखार पावती तारण कर्ज	७३.९४	१४२.७२	१२६.७९
सोनेतारण कर्ज	८५४.९३	१२५४.८७	१९९३.३५
जीवन विमा पावतीचे	५.४०	३.०३	४३.३२
तारणावर कर्ज			
शेती कर्ज	२८७.३१	२३८.२८	२०६.८४
शैक्षणिक कर्ज	१४८.७९	२२२.८९	२६९.०४
से.सीसी अगन्स्ट प्रॉपर्टी	१६७८.८०	१६०५.११	१९४१.९९
झीन कॅश क्रेडीट (C.A.)	७९.५८	११४.८९	१४५.०४
पिमि एजंट कॅश क्रेडीट	२.७२	२.०३	१.२०
<b>एकुण कर्जे</b>	<b>६७६५२.३०</b>	<b>७१७५१.४५</b>	<b>७४०३२.७१</b>

**थकबाकी:**

बँकेचे भाग भांडवल, निधी व ठेवी व कर्ज व्यवहारातील वाढ ही बँकेसाठी प्रगतीदर्शक असली, तरी कर्ज थकबाकीतील वाढ ही बँकेच्या तसेच कर्जदारांच्या प्रगतीस मारक ठरते. बँकेची कर्ज थकबाकी कमीत कमी राखण्याच्या दृष्टीने, विविध मार्गांनी प्रयत्न सुरु असून, यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. ३१ मार्च २०२५ अखेर थकबाकी रु. ५९११.४१ लाख आहे (हत्ते थकबाकी सहीत) थकबाकीचे प्रमाण ७.९८% आहे.

कर्ज थकबाकीदार, कर्जदारा समवेत प्रत्यक्ष चर्चा, सुसंवाद साधून त्याच्या अडचणीवर मार्ग काढून, कर्ज खाते नियमित ठेवण्याबाबत सर्वस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे. तरी पण कर्ज थकबाकी वसुलीसाठी काही प्रकरणात नाईलाजाने वसुली दावे दाखल करून, थकीत कर्ज वसुली मार्गाचा अवलंब करावा लागतो. थकित कर्जामुळे कर्जदाराची आर्थिक पत खालावते व संस्थेच्या कामकाजात कर्ज थकबाकीदार सभासदांना मत देण्याचा अधिकार राहत नाही, यामुळे सर्व सभासदांना नम्र विनंती की, आपण घेतलेल्या व जामीनदार म्हणून असलेल्या कर्ज रक्कमेची नियमित व वेळेवर परतफेड करावी. जेणे करून कर्ज वसुलीसाठी कायदेशीर कार्यवाहीचा मार्ग बँक प्रशासनास टाळता येईल. ज्या सभासदांनी आपल्या कर्ज रक्कमेची परतफेड नियमित केली व करीत आहेत, अशा सभासदांची बँक आभारी आहे.

एकूण थकबाकी रक्कम	: रु. ५९११.४१ लाख
एकूण थकबाकीचे प्रमाण (कर्ज योजे बाकीशी)	: ७.९८%
नेट एन.पी.ए.	: ०%
एन.पी.ए.ची तरतूद रक्कम	: रु. ७९५६.१२ लाख

**रक्कमनुसार थकबाकीचे वर्गीकरण (हत्तेबाकीसहीत) (रु.लाखात)**

थकबाकीदार	संख्या	रक्कम
रु.५००० पर्यंत	६६२	९.९४
रु.५००१ ते १००००	२८२	२०.६०
रु.१०००१ ते २५०००	४८९	७९.१५
रु.२५००१ ते ५००००	२६०	९३.५०
रु.५०००१ ते त्यापेक्षा जास्त	५७०	५७०८.२२
<b>एकुण</b>	<b>२२६३</b>	<b>५९११.४१</b>

**कालावधीनुसार थकबाकीचे वर्गीकरण (हत्तेबाकीसहीत) (रु.लाखात)**

थकबाकीदार	संख्या	रक्कम
१ वर्षाच्या आतील	१६७३	२९७९.१७
१ वर्ष ते २ वर्ष	५५	४६३.९९
२ वर्ष ते ३ वर्ष	२१	१०३.९६
३ वर्षाच्या वर	५१४	२३६५.०९
<b>एकूण</b>	<b>२२६३</b>	<b>५९११.४१</b>

**गुंतवणूक :**

बँकेची यशस्विता व नफा हा बँकेची गुंतवणूक योग्य प्रकारे झाली किंवा नाही यावर अवलंबून असते. बँकींग रेग्युलेशन अँक्ट नुसार एकूण देय रक्कमेच्या २२% रक्कम व्यवहारात वापरता येत नाही. त्यासाठी बँकेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि., मुंबई, राज्य सरकार, केंद्र सरकारच्या बॉन्ड्स, इतर बँकांतील मुदत ठेव व नॉन एसएलआर गुंतवणूक अशाप्रकारे गुंतवणूक केलेली आहे. यावर्षी एकूण गुंतवणूक दिनांक ३१.०३.२०२५ अखेर रु. ५९१८४.१३ लाख आहे.

**शाखा :**

अहवालाच्या वर्षात, बँकेच्या २४ शाखा आणि मुख्य कार्यालया मार्फत ग्राहकास बँकींग सुविधा करून दिलेली आहे

**सर्व शाखांची आर्थिक स्थिती खालील प्रमाणे**

(रु.लाखात)

शाखा	एकूण ठेवी	कर्ज योजे बाकी	थकबाकी (हत्तेबाकीसह)	कर्मचारी वर्ग
जिंतूर	१३६२९.३५	८६७४.४८	४९२.२७	१६
हिंगोली	७३९७.४४	५२५६.६४	१६६.०५	१२
वसमत	७४७४.३२	२८२६.८९	१४.७७	१०
परभणी	६६३३.८९	५०९७.२९	११९.३२	११
सेनागांव	१७१२.९६	१५६१.८५	४५.४८	६
जवळाबाजार	५३४६.१३	१६१६.०३	७८.२३	९
कारंजा	९६५८.२१	२८९३.९९	७४.२१	९
अकोला	१६७७.३०	१०७०.६५	१३१.६४	५
जालना	४१९४.७३	६२३४.५०	२४६२.०१	८
शिवाजीनगर परभणी	७६७४.३१	३४६३.०६	७४.०२	१०
नांदेड	४२६३.९१	५१९२.६५	२२.९९	९
औरंगाबाद	४६३०.१०	२६७२.४४	८९.११	८
तरोडा नाका नांदेड	५३५०.३१	२६६८.४९	३९.१९	७
जालना रोड औ'बाद	४०६७.८७	२६२६.८४	२९९.३९	९
अॅडि. मोंडा जालना	९०८.१५	१३८८.९४	५५.४१	७
गंगारखेड	१४५५.६०	२१६२.०६	१५.५०	७
अंजनागांव सुर्जी	१६७०.८०	३९९७.१६	७७.२५	७
कोल्हापूर	१७९६.०८	७२९.३२	२४९.१३	४
नागपूर	३९८५.५५	८९४.३३	६८.८६	५
देऊळगांव राजा	१६२१.९८	२८५३.०४	२१.६७	५
लोणार	११६४.१७	१७१२.९०	५.०९	५
पुणे	८५५.३०	२६२६.९९	४८७.७८	४
माजलागांव	४९७.४१	२१९४.३८	४०.७८	५
जिंतूर (शहर)	३९६८.४६	३६१७.७९	५१.२७	८
मुख्य कार्यालय	१३३.५१	०.००	०.००	४९
<b>एकुण</b>	<b>१०१७६७.८४</b>	<b>७४०३२.७१</b>	<b>५९११.४०</b>	<b>२३५</b>

सर्व शाखा कोअर बँकींग प्रणालीने जोडण्यात आल्या असून, १५ शाखांमध्ये ए.टी.एम. सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. तसेच मोबाईल बँकींग व इंटरनेट बँकींग सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. बदलत्या काळानुसार, जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न असून, ग्राहक तक्रार निवारणासाठी आवश्यक व्यवस्था शाखा व मुख्य कार्यालयस्तरावर करण्यात आलेली आहे.

**DICGC प्रिमीयम**

आपल्या बँकेने डिपॉजिट इन्शुरन्स अँड क्रेडीट रॉटॅटी कार्पोरेशनकडे आपल्या ठेवीदारांच्या ठेवीचा विमा उतरविलेला आहे. त्याचा प्रिमीयम बँकेने खालील प्रमाणे मुदतीमध्ये भरणे केलेला आहे.

दिनांक	विमा रक्कम
२०/०५/२०२४	६९,०९,६४५.००
२१/११/२०२४	७०,७७,८००.००
<b>एकूण</b>	<b>१,३९,८७,४४५.००</b>

**खेळते भांडवल :**

या वर्षी दिनांक ३१.३.२०२५ अखेर बँकेचे खेळते भांडवल रु. १४२९ कोटी ३८ लाख ४३ हजार असून गतवर्षी रु. १३२९ कोटी ५७ लाख ९० हजार होते. यावर्षी खेळत्या भांडवलात रु. ९९ कोटी ८० लाख ५३ हजारने वाढ झाली आहे. वाढीचे प्रमाण ७.५१% आहे.

**संचालक मंडळ आणि कर्ज, स्टाफ - उपसमितीच्या सभा :**

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये संचालक मंडळाच्या १३, कर्ज उपसमिती ०३, वसुली उपसमिती ०२, ऑडिट रिव्ह्यू कमिटी ०५, आय.टी.सब कमिटी ०४ आणि सायबर सेक्युरिटी स्टेअरींग कमिटी ०४, गुंतवणूक कमिटी ०४, ओ.टी.एस. सेटलमेंट कमिटी ०३, स्टॉफ सब कमिटी ०२, व्यवस्थापन मंडळ समिती १२, व पिक्स असेट परचेस कमिटी ०८, खरेदी/विक्री सब कमिटी ०३ अशा एकूण ६३ सभा घेण्यात येऊन त्यामध्ये निरनिराळ्या विषयांवर निर्णय घेण्यात आले. संचालक मंडळाचे सर्व सदस्याकडून सदरील सभाना चांगले सहकार्य मिळाले.

**कर्मचारी वर्ग :**

दि. ३१ मार्च २०२५ अखेर कर्मचाऱ्यांची वर्गवारी खालील प्रमाणे होती. दैनंदिन कामकाज पूर्ण करण्यात व व्यवहार वाढीसाठी कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले.

अधिकारी	लिपीक	सेवक	एकुण
७०	११६	४७	२३५

## कर्मचारी प्रशिक्षण :

बँकेने अहवाल वर्षात सर्व शाखेतील अधिकारी व लिपीक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना स्पष्टतेच्या युगात बदललेल्या बँकींग कामकाजाची माहिती होण्यासाठी ५४ प्रशिक्षण ऑनलाईन आणि ऑफलाईन दिले. तसेच बँकेच्या अंतर्गत प्रशिक्षण आयोजन समिती द्वारे सर्व शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना सॉफ्टवेअर, हार्डवेअर, कर्ज, वसुली, के.वाय.सी., ऑडीट, डॉक्युमेंटेशन, विम्याचे महत्व, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयांवर प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते.

## बँकेची वैधानिक तपासणी :

दिनांक ३१ मार्च, २०२४ अखेर बँकेची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर्फे बँकींग रेग्युलेशन अँड अंतर्गत वैधानिक तपासणी घेण्यात आली. तपासणी अधिकाऱ्यांनी बँकेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

सन २०२४.२५ या सालचे वैधानिक लेखा परिक्षण पी.व्ही.आर.एस. अँड असोसिएट्स, चार्टर्ड अकाउंटंट्स, नागपूर यांनी पुर्ण केले. त्यांनी केलेल्या सुचना व मार्गदर्शना बद्दल मी त्यांचा आभारी आहे.

## संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे :

अहवाल वर्षात मा.संचालक व त्यांचे नातेवाईकांना कर्ज देण्यात आलेले नाही, तथापि नवनिर्वाचीत संचालक श्री श्रीकीशन भास्करराव वट्टमवार यांना संचालक पदी निवडून घेण्याआधी दिलेल्या कर्जाची माहिती खालील प्रमाणे आहे.

संचालकाचे नाव	कर्ज प्रकार	मंजूर रक्कम	कर्ज मंजूर दि.	दिनांक ३१/०३/२०२४ अखेर येणेबाकी	कर्ज खात्याची स्थिती
श्री. श्रीकीशन भास्करराव वट्टमवार	घरतारण कर्ज	१५.०० लाख	१६/०६/२०१७	६.८४ लाख	नियमित

## आयकर आगाऊ भरणा :

अहवाल वर्षात बँकेने आयकर खात्याकडे विहित मुदतीत अॅडव्हान्स टॅक्सपैरी कर. ८,५०,००,०००.०० चा भरणा केलेला आहे.

## नफा

- तरतूद व करभरणा पूर्व नफा : रु. ४२ कोटी ६० लाख २४ हजार
- खेळत्या भांडवलाशी प्रमाण : रु. २.९८%
- प्रति कर्मचारी नफा : रु. १८ लाख १३ हजार

## नफा वाटणी :

अहवालाच्या वर्षात आयकर तरतूदी पूर्वी नफा रु. ४२,६०,२४,०९५.०७ झाला. त्यामधुन कायद्यानुसार आवश्यक तरतूदी रु. १४,८९,४४,८७०.२७ व अॅडव्हान्स टॅक्स रु. ८,५१,७९,२२४.८० वजा जाता रु. १९,१९,००,०००.०० निव्वळ नफा आहे.

सदरील नफ्याची वाटणी खालील प्रमाणे व्हावी अशी संचालक मंडळाची शिफारस आहे.

अ.क्र.	विवरण	रक्कम
१)	सभासदांना लाभांश १२% प्रमाणे	७,१५,८०,५६४.००
२)	वैधानिक राखीव निधी	४,९७,७५,०००.००
३)	स्पेशल रिझर्व्ह फंड	१,९१,९०,०००.००
४)	इन्व्हेस्टमेंट फ्रकच्युरेशन फंड	३,००,००,०००.००
५)	चॅरीटी फंड	१९,१९,०००.००
६)	टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड	४०,००,०००.००
७)	इन्व्हेस्टमेंट फंड	१०,००,०००.००
८)	इमारत निधी	१,४४,३५,४३६.००
९)	एकुण	१९,१९,००,०००.००

## समारोप :

चालू काळात, बँकींग व्यवस्थेतील बदल जलदगतीने होत असून, बँकींग व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण आहे. सदर बदल सातत्याने आत्मसात करून, व्यवसायातील स्पर्धेमध्ये बँकेचे स्थान टिकवून ठेवणे, हे सध्याच्या व पुढील काळातील आव्हान आहे. असे संचालक मंडळास वाटते. याबाबत संचालक मंडळ सतर्क राहून, व्यवसायातील स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी, बँकेच्या प्रत्येक घटकाची कार्यक्षमता वाढवण्याबाबत सदैव प्रयत्नशील आहे. सभासदांनी तसेच सर्व ग्राहकांनी बँकींग व्यवस्थेत होत असलेल्या बदलाची माहिती घेणेबाबत घेऊन, आपले बँकींग व्यवहार सुरक्षित व सजगतेने करावे, अशी आपणास विनंती करण्यात येत आहे.

या वर्षी बँकेच्या स्थापनेस ६० वर्षे पुर्ण होत आहेत. या ६० वर्षांच्या वाटचालीत बँकेने, आर्थिक क्षेत्रात आलेल्या विविध आव्हानांना समर्थपणे सामोरे जाऊन, आपली व्यावसायिक प्रगती कायम उंचावत नेली. या बँकेस 'आर्थिकदृष्ट्या सक्षम बँक' म्हणून स्थापीत केले. आपण सर्व सभासद सदैव संचालक मंडळाच्या पाठीशी राहून बँकेच्या प्रगतीसाठी सतत मार्गदर्शन व सहकार्य देत आहात. आपणा सर्वांच्या सहकार्याने व सदस्येच्छेमुळे आपली बँक प्रगती पथावर आहे.

या पुढील काळातही आपली साथ व पाठींबा मला व संचालक मंडळास सातत्याने मिळत राहील व आपल्या सुचना, मार्गदर्शनातून सतत पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल अशी खात्री बाळगता. यासाठी या निमित्ताने मी आपले आभार व्यक्त करतो. पुढील काळात सहकार्याची खात्री बाळगून हा अहवाल संपवतो.

जय महाराज, जय सहकार !!!

आपला,

मुकुंदकुमार सुंदरलालजी कळमकर  
अध्यक्ष

To,  
The Members,  
Sundarlal Sawji Urban Coop. Bank Ltd.,  
Jintur.

## INDEPENDENT AUDITOR'S REPORT

### Report on Audit of Financial Statements Opinion

- We have audited the accompanying financial statements of the SUNDARLAL SAWJI URBAN COOP. BANK LTD., JINTUR which comprises the Balance Sheet as at 31st March, 2025 and the Statement of Profit and Loss Account & Cash Flow Statement for the year then ended and a summary of significant accounting policies & notes and other explanatory information. Incorporated in these financial statements are the returns of all 24 branches audited by us.
- In our opinion and to the best of our information and according to the explanations given to us, the aforesaid Financial Statements together with Form-7, Appendix-A, LFR and PART-A, B & C of main audit report and notes thereon give the information required by the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and the rules made there under and the Banking Regulation Act, 1949 (As applicable to co-op. societies) as amended by the Banking Regulation (Amendment) Act, 2020 and the guidelines issued by the Reserve Bank of India (RBI) and Registrar of Co-operative societies, Maharashtra in the manner so required and give a true and fair view in conformity with the accounting principles generally accepted in India.
  - In the case of Balance Sheet of the state of affairs of the Bank as at 31 March 2025.
  - In the case of the Profit and Loss Account, of the profit for the year ended on that date.
  - In the case of Cash Flow Statement for the year ended on that date.

### Basis for Opinion

- We conducted our audit in accordance with the Standard on Auditing (SAs) issued by the Institute of Chartered Accountants of India (ICAI). Our responsibilities under those Standards are further described in the Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements section of our report. We are independent of the Bank in accordance with the Code of Ethics issued by the Institute of Chartered Accountant of India (ICAI) together with the ethical independence requirements that are relevant to our audit of the Financial Statements under the provisions of The Banking Regulation Act, 1949, Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and rules made there under, and we have fulfilled our other Ethical Responsibilities in accordance with these requirements and the ICAI's code of ethics. We believe that the audit evidence we have obtained is sufficient and appropriate to provide a basis for our opinion.

### Information other than the Financial statement & Auditor's Report there on

- The Bank's Management and Board of Directors are responsible for the preparation of the other information. The other information comprises the information included in the Report of Board of Directors including other explanatory information, but does not include the Financial Statements and auditor's report thereon. The report of Board of Directors is expected to be made available to us after date of this auditor's report. Our opinion on financial statements does not cover the other information and we do not express any form of assurance conclusion thereon. In connection with our audit of the financial statements, our responsibilities are to read the other information and, in doing so, considered whether the other information is materially inconsistent with the financial statements or our knowledge obtained in the audit or otherwise appears to be materially misstated. When we read the report the Board of Directors including other explanatory information, if we conclude that there is a material misstatement there in, we are required to communicate the matter to those charged with governance and the members in the Annual General Meeting.

### Management's Responsibility for the Financial Statements:

- The Bank's management and Board of Directors are responsible for the preparation of these financial statements that give a true and fair view of the financial position (state of affairs), and financial performance (Profit / Loss), of the Bank in accordance with the accounting principles generally accepted in India, including the Accounting Standards (Ind AS) issued by ICAI, provisions of the Banking Regulation Act, 1949 & Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and rules made there under and circulars and guidelines issued by the RBI and the Registrar of Co-operative Societies, Maharashtra. This responsibility also includes maintenance of adequate accounting records in accordance with the provisions of the Acts for safeguarding of the assets of the Bank and for preventing and detecting frauds and irregularities; selections and application of appropriate accounting policies; making judgments and estimates that are reasonable and prudent; and design, implementation and maintenance of adequate internal financial controls, that were operating effectively for ensuring the accuracy and completeness of the accounting records, relevant to the preparation and presentation of the financial statements that give a true and fair view and are free from material misstatement, whether due to fraud or error.

In preparing the financial statements, management and Board of Directors are responsible for assessing the Company's ability to continue as a going concern, disclosing, as applicable, matters related to going concern and using the going concern basis of accounting unless management either intends to liquidate the Bank or to cease operations, or has no realistic alternative but to do so.

The Board of Directors is also responsible for overseeing the Bank's financial reporting process.

### Auditor's Responsibilities for the Audit of the Financial Statements

- Our objectives are to obtain reasonable assurance about whether the Financial Statements as a whole are free from material misstatement, whether due to fraud or error, and to issue an auditor's report that include our opinion. Reasonable assurance is a high level of assurance, but is not a guarantee that an audit conducted in accordance with Standard on Auditing will always detect a material misstatement if it exists. Misstatement can arise from fraud or error and are considered material if, individually or in the aggregate, they could reasonably be expected to influence the economic decisions of users taken on the basis of these Financial Statements. As part of an audit in accordance with Standards of Auditing, we exercise professional judgment and maintain professional skepticism throughout the audit. We also:

- Identify and assess the risks of material misstatement of the Financial Statements, whether due to fraud or error, design and perform audit procedure responsive to those risks, and obtain audit evidence that is sufficient and appropriate to provide a basis for our opinion. The risk of not detecting a material misstatement resulting from fraud is higher for one resulting from error, as fraud may involve collusion, forgery, intentional omissions, misrepresentations, or the override of internal control.
- Obtain an understanding of internal Financial Controls relevant to the audit in order to design audit procedures that are appropriate in the circumstances but not for the purpose of expressing an opinion on the effectiveness of the entity's internal control. Evaluate the appropriateness of accounting policies used and the reasonableness of accounting estimates and related disclosure made by management.
- Conclude on the appropriateness of management's use of the going concern basis of accounting and, based on the audit evidence obtained whether a material uncertainty exists related to events or conditions that may cast significant doubt on the Bank's ability to continue as a going concern. If we conclude that a material uncertainty exists, we are required to draw attention in our auditor's report to the related disclosures in the Financial Statements or, if such disclosure is in adequate, to modify our opinion. Our conclusion is based on the audit evidence obtained up to the date of our auditor's report. However, future events or conditions may cause the Bank to cease to continue as a going concern.
- Evaluate the overall presentation, structure and content of the Financial Statements, including the disclosures, and whether Financial Statements represent the underlying transactions and events in a manner that achieves fair presentation.
- We communicate with those charged with governance regarding, among other matters, the planned scope and timing of the audit and significance audit findings, including any significant deficiencies in internal controls that we identify during our audit.
- We also provide those charged with governance with a statement that we have complied with relevant ethical requirements regarding independence, and to communicate with them all relationship and other matters that may reasonably be thought to bear on our independence, and where applicable, related safeguards.

### Report On Other Legal and Regulatory Requirements

- The Balance Sheet and the Profit and Loss Account have been drawn up in accordance with the provision of section 29 of the Banking Regulation Act, 1949 read with the provisions of Maharashtra Co-operative Societies Act, 1960 and Maharashtra Co-operative Rules 1961.

### We report that:

- We have obtained all the information and explanation, which to the best of our knowledge and belief were necessary for the purpose of our audit and have found them to be satisfactory.
- In our opinion, proper books of account and other records as required by law have been kept by the bank, so far as it appears from our examination of those books. We have not come across material instances in respect of the details mentioned in the Rule 69(6) of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961.
- The Balance Sheet and Profit and Loss Account and Cash Flow Statement dealt in by this report, are in agreement with the books of accounts and returns maintained by the Bank.
- The accounting standards adopted by the Bank are consistent with those laid down by ICAI and accounting principles generally accepted in India, so far as applicable to the Banks. However, Accounting Standard "Accounting of Income Taxes" is not complied by the Bank.
- The transactions of the Bank, which have come to our notice are within the power of the Bank except as reported elsewhere in this report.
- The returns received from the branches and offices of the Bank have generally been found adequate for the purpose of our audit.
- The transactions which have come to our notice have been within powers of the bank and which are represented merely by book entries, are not prejudicial to the interest of the bank.
- No personal expenses have been charged to the revenue account of the bank as appears from the audit.
  - The loans and advances made by the bank on the basis of the security have been properly secured and the terms on which they have been made are not prejudicial to the interest of the bank or its members.
  - There has been no material impropriety or irregularity in the expenditure or in the realization of money due to the bank, which have come to our notice.
  - The bank has generally adhered to the Reserve Bank of India and Registrar of Maharashtra Co-operative Societies guidelines.
    - The bank has not given loans to the members of the Board of Directors contravening RBI directives.
  - That summary of comments is at Appendix 1, and the detailed Audit Report is as per Part A, B, C & LFR attached herewith.

Considering the Bank's Score as per CAMELS Rating, the Bank has been awarded audit classification "A" for the year 2024-25.

For PVRs & Associates  
Chartered Accountants  
FRN: 133694W

Place: Jintur  
Date: 19/06/2025

Vaibhav Toshniwal - Partner  
Membership No. 152652  
UDIN:25152652BMJGJ8945

**Balance as on 31 March, 2025 (31 मार्च, 2025 वरील ताळेबंद)**

(Figures Rs in Thousand)

	Schedule	Year Ended	
		31-03-2025 (Current Year)	31-03-2024 (Previous Year)
<b>Capital &amp; Liabilities</b>			
Capital	भांडवल व देणी		
Reserve & Surplus	भांडवल	656169	625526
Deposits	राखीव व इतर निधी	2789851	2562437
Borrowings	डेपॉझिट	10176784	9447663
Overdue Interest Reserve (contra)	घाटीत व्याज तसुद	0	0
Other Liabilities and Provision	धकीत व्याज तसुद	510246	437686
Profit & Loss A/c	इतर देणी आणि तसुद	479138	478365
Total	नफा तोटा खाते	191900	181800
	एकूण	<b>14804088</b>	<b>13733477</b>
<b>Assets</b>			
Cash and Balance with RBI	जिंदी व देणी		
Balance with banks and money at call and short notice	रोख व आर.बी.आय., कधील शिल्लक	185788	175110
Investments	इतर बँकातील शीकूक	1758770	1803156
Advances	मागणी योग्य ठेव, शॉर्ट नोटिस	4641712	3889576
Fixed Assets	गुंतवणूक	7403271	7175145
Other Assets	दिल्ली कर्जे	151413	143140
Interest Receivable (contra)	स्थावर मालमत्ता	152888	109664
Total	इतर जिंदी	510246	437686
	एकूण	<b>14804088</b>	<b>13733477</b>
Contingent Liabilities	येणे व्याज तसुद		
Notes to Accounts form part of Accounts	संभाव्य देणी	78713	68732

S/d M. K. GHUGE MANAGER  
S/d R. B. SATPUTE ADM. MANAGER  
S/d N. N. KALAMKAR DY. GENERAL MANAGER  
S/d V.S. RAIBAGAKAR GENERAL MANAGER  
S/d N. N. KALAMKAR CHIEF EXECUTIVE OFFICER

S/d M. B. RAJOTIYA DIRECTOR  
S/d K.D. KHANDAGALE DIRECTOR  
S/d D.M. SHEP DIRECTOR  
S/d G. C. GOVAL VICE-CHAIRMAN  
S/d M. S. KALAMKAR CHAIRMAN

As per our report of even date attached  
For PVRS & Associates Chartered Accountants  
Vaibhav Toshniwal Partner  
M.No.152652  
FRN No. - 133694 W  
Date : 19/06/2025  
Place : Jintur  
UDIN : 25152652BMJGJ8945

**Schedule 1 - Capital**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
Authorised Capital	1000000	1000000
Issued & Subscribed Capital	133	139
(1332 shares of Rs. 100 Each)	656036	625387
(654837 shares of Rs. 1000 Each)	656169	625526
Total		

**Schedule 2 - Reserve and Surplus**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>I Statutory Reserve</b>	<b>938832</b>	<b>833795</b>
Opening Balance	833795	738050
Additions during the year	105037	95745
Deductions during the year	0	0
<b>II Capital Reserve</b>	<b>0</b>	<b>0</b>
Opening Balance	0	0
Additions during the year	0	0
Deductions during the year	0	0
<b>III Share Premium</b>	<b>0</b>	<b>0</b>
Opening Balance	0	0
Additions during the year	0	0
Deductions during the year	0	0
<b>IV Revenue and Other Reserve</b>	<b>1851019</b>	<b>1728642</b>
Opening Balance	1728641	1594531
Additions during the year	304977	139490
Deductions during the year	182599	5379
<b>V Balance in Profit and Loss Account</b>	<b>0</b>	<b>0</b>
Total	<b>2789851</b>	<b>2562437</b>

**Schedule 3 - Deposits**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>A.I. Demand Deposits</b>	<b>3123593</b>	<b>2927522</b>
(i) From Banks	0	0
(ii) From Others	611129	703858
<b>II Saving Bank Deposits</b>	<b>2512464</b>	<b>2223664</b>
<b>III Term Deposits</b>	<b>7053191</b>	<b>6520141</b>
(i) From Banks	0	0
(ii) From Others	7053191	6520141
<b>Total (I, II and III)</b>	<b>10176784</b>	<b>9447663</b>
<b>B (i) Deposits of Branches in India</b>	<b>10176784</b>	<b>9447663</b>
(ii) Deposits of Branches outside India	0	0
Total	<b>10176784</b>	<b>9447663</b>

**Schedule 4 - Other Liabilities and Provisions**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>I Bills Payable</b>	<b>3504</b>	<b>8862</b>
II Inter-office adjustment (net)	0	0
III Interest accrued	271587	235409
IV Others (including provisions)	204047	234094
Total	<b>479138</b>	<b>478365</b>

**Schedule 5 - Cash and Balances with Reserve Bank of India**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>I Cash in Hand (including foreign currency notes)</b>	<b>185688</b>	<b>175010</b>
<b>II Balances with Reserve Bank of India</b>	<b>100</b>	<b>0</b>
(a) in Current Account	100	0
(b) in Other Accounts	0	0
Total (I and II)	<b>185788</b>	<b>175110</b>

**Schedule 6 - Balances with Banks and Money at Call and Short Notice**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>I In India</b>	<b>1758770</b>	<b>1803156</b>
(i) Balances with Banks	1758770	1803156
(a) in Current Accounts	482070	552655
(b) in Other Deposit Accounts	1276700	1250501
(ii) Money at call and short notice	0	0
(a) with banks	0	0
(b) with other institutions	0	0
Total (I and II)	<b>1758770</b>	<b>1803156</b>

**Schedule 7 - Investments**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>I Investments in India in</b>	<b>4641712</b>	<b>3889576</b>
(i) Government Securities	4439013	3666777
(ii) Other approved Securities	0	0
(iii) Shares	7043	7043
(iv) Debentures and Bonds	0	0
(v) Subsidiaries and/or joint ventures	0	0
(vi) Others (to be specified)	195656	215756
Shares of Unity Small Finance Bank PNCPS	116605	116605
Shares of Unity Small Finance Bank Eq. Warrants	29151	29151
Biral Sun Life Mutual Fund	49900	70000
Total	<b>4641712</b>	<b>3889576</b>
Grand Total (I and II)	<b>4641712</b>	<b>3889576</b>

**Schedule 8 - Advances**

(Figures Rs in Thousand)

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>A. (i) Bills purchased and discounted</b>	<b>7053</b>	<b>7053</b>
(ii) Cash credit, overdrafts and loans repayable on demand	3175295	3020578
(iii) Term Loans	4220923	4147514
Total	<b>7403271</b>	<b>7175145</b>
<b>B. (i) Secured by tangible assets</b>	<b>6999488</b>	<b>6771876</b>
(ii) Covered by Bank/Government Guarantees	0	0
(iii) Unsecured	403783	403269
Total	<b>7403271</b>	<b>7175145</b>
<b>C.I. Advances in India</b>	<b>4850562</b>	<b>4726751</b>
(i) Priority Sector	0	0
(ii) Public Sector	0	0
(iii) Banks	0	0
(iv) Others	2552709	2448394
Total	<b>7403271</b>	<b>7175145</b>
Grand Total	<b>7403271</b>	<b>7175145</b>

**Schedule 09 - Fixed Assets**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>I Premises</b>	<b>106669</b>	<b>76228</b>
At cost as on 31st March of the preceding year	106669	76228
Additions during the year	285	33713
Additions during the year (WIP)	12283	0
Deductions during the year	477	0
Depreciation to date	2937	3272
<b>II Other Fixed Assets (including furniture and fixtures)</b>	<b>36471</b>	<b>36928</b>
At cost as on 31st March of the preceding year	36471	36928
Additions during the year	7304	9877
Deductions during the year	18	827
Depreciation to date	8167	9507
Total (I and II)	<b>151413</b>	<b>143140</b>

**Schedule 10 - Other Assets**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>I Inter-office adjustments (net)</b>	<b>0</b>	<b>0</b>
II Interest accrued	142864	100269
III Tax paid in advance/tax deducted at source	0	0
IV Stationery and stamps	1619	1801
V Non-banking assets acquired in satisfaction of claims	0	0
VI Others*	8405	7594
Total	<b>152888</b>	<b>109664</b>

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>Foot Note</b>	<b>152</b>	<b>108</b>
<b>Others</b>	<b>152</b>	<b>108</b>
a Festival Advance	904	894
b Security Deposit with Land Lord	2200	2200
c Sundry Debtors	1043	1700
d Telephone & MSEB Deposit	356	326
e Premium on Govt. Security	3107	1949
f Claim Receivable under DEAF Scheme	155	0
g SGST Credit	152	108
h CGST Credit	145	108
i IGST Credit	1	18
j Prepaid Expenses	342	291
Total	<b>8405</b>	<b>7594</b>

**Schedule 11 - Contingent Liabilities**

	Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
<b>I Claims against the bank not acknowledged as debts</b>	<b>0</b>	<b>0</b>
II Liability for partly paid investments	0	0
III Liability on account of outstanding forward exchange	0	0
IV Guarantees given on behalf of constituents	3622	3467
(a) In India	0	0
(b) Outside India	0	0
V Acceptances endorsements and other obligations	0	0
VI Other items for which the bank is contingently liable	75091	65265
Total	<b>78713</b>	<b>68732</b>

**Profit and Loss Statement on 31 March, 2025**

(31 मार्च 2025 वरील नफा तोटा पत्रक)

(Figures in Rs Thousand)

	Schedule	Year Ended	
		31-03-2025 (Current Year)	31-03-2024 (Previous Year)
<b>I Income</b>	जमा		
Interest Earned	कर्जावरील व गुंतवणूकी वरील व्याज	1112655	1025660
Other Income	इतर उत्पन्न	57993	39205
<b>Total</b>	<b>एकुण</b>	<b>1170648</b>	<b>1064865</b>
<b>II Expenditure</b>	खर्च		
Interest Expended	ठेवीवरील व्याज	569940	476090
Operating Expenses	प्रशासकीय खर्च	174684	175744
Provision & Contingencies	तरतूदी व इतर	234124	231231
<b>Total</b>	<b>एकुण</b>	<b>978748</b>	<b>883065</b>
<b>III Profit/Loss</b>	नफा/तोटा		
Net Profit/Loss(-) for the year	निव्वळ नफा	191900	181800
Profit/loss(-) brought forward	नफा/तोटा रकम	0	0
<b>Total</b>	<b>एकुण</b>	<b>1170648</b>	<b>1064865</b>
<b>IV Appropriations</b>	विनियोग		
Transfer to Statutory Reserve	राखीव निधीस रकम	*	45450
Transfer to Other Reserve	इतर निधीस रकम	*	64750
Transfer to Govt/Proposed Dividend	प्रस्तावित लाभांश	*	71600
Balance carried over to balance sheet	शिफारस ताळेबंदीस रकम	*	0
* Subject to Approval in AGM			

S/d <b>M. K. GHUGE</b> MANAGER	S/d <b>R. B. SATPUTE</b> ADM. MANAGER	S/d <b>N. N. KALAMKAR</b> DY. GENERAL MANAGER	S/d <b>V.S. RAIBAGAKAR</b> GENERAL MANAGER	S/d <b>N. N. KALAMKAR</b> CHIEF EXECUTIVE OFFICER
S/d <b>M. B. RAJOTIYA</b> DIRECTOR	S/d <b>R. R. KHANDAGALE</b> DIRECTOR	S/d <b>D.M. SHEP</b> DIRECTOR	S/d <b>G. C. GOYAL</b> VICE-CHAIRMAN	S/d <b>M. S. KALAMKAR</b> CHAIRMAN

As per our report of even date attached  
**For PVRs & Associates**  
 Chartered Accountants

**Vaibhav Toshniwal**  
 Partner  
 M.No.152652

FRN No. - 133694 W  
 Date : 19/06/2025  
 Place : Jintur  
 UDIN : 25152652BMJGJ8945

**Schedule 13 - Interest Earned**

		Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
I	Interest/discount on advances/bill	699083	669425
II	Income on Investments	413572	356235
III	Interest on balance with RBI and other inter-bank funds	0	0
IV	Other	0	0
<b>V</b>	<b>Total</b>	<b>1112655</b>	<b>1025660</b>

**Schedule 14 - Other Income**

		Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
I	Comm. Exchange and brokerage	1853	1875
II	Profit on sale of Investment	18115	1568
III	Profit on revaluation of Investment	0	0
IV	Profit on Sale of Land, building and other Assets	146	692
V	Profit on Exchange Transaction	0	0
VI	Income Earned by way of dividends	1866	1866
VII	Miscellaneous Income	36013	33204
<b>V</b>	<b>Total</b>	<b>57993</b>	<b>39205</b>

**Schedule 15 - Interest Expended**

		Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
I	Interest on Deposit	569940	476090
II	Interest on Reserve Bank of India/Inter bank borrowing	0	0
III	Others	0	0
<b>V</b>	<b>Total</b>	<b>569940</b>	<b>476090</b>

**Schedule 16 - Operating Expenses**

		Year Ended 31-03-2025 (Current Year)	Year Ended 31-03-2024 (Previous Year)
I	Payments to and provision for employee	106605	108191
II	Rent, taxes and lighting	9682	8927
III	Printing & Stationery	1273	3170
IV	Advertisement and publicity	286	356
V	Depreciation on bank's property	11098	12779
VI	Director's fees, allowances and expenses	1210	747
VII	Auditors fees and expenses	1300	1429
VIII	Law Charges	270	27
IX	Postages, Telegrams, Telephones, etc.	227	262
X	Repairs and Maintenance	779	1177
XI	Insurance	12921	12184
XII	Other Expenditure	29033	26495
<b>Total</b>	<b>एकुण</b>	<b>174684</b>	<b>175744</b>

**अंदाजपत्रक २०२५-२०२६**

अंदाज २०२४-२५	प्रत्यक्ष खर्च २०२४-२५	खर्चाचा तपशील	अंदाज २०२५-२६
५०२४.२५	५६९९.४०	ठेवीवरील व्याज	५९९२.००
१२०३.९५	१०४९.९५	पगार व भत्ते व प्रा.फंड	१२२५.००
६०.००	५५.९९	ऑफिस भाडे	६०.००
१५.००	७.७०	वाहन खर्च	१५.००
१०.००	४.७९	दुचाकी वाहन खर्च	१०.००
२०.००	१३.४२	विमा व टॅक्सेस, प्रॉपर्टी टॅक्स व सर्व्हिस टॅक्स खर्च	२०.००
४०.००	२८.२९	विद्युत खर्च	४०.००
१०.००	२.२८	पोस्टेज, टेलीग्राम व टेलीफोन	१०.००
४०.००	१२.७३	छपाई व लेखन सामग्री	२५.००
२५.००	१९.२४	प्रवास खर्च	२०.००
१०.००	१२.९०	मा.संचालक मंडळ भत्ता	२०.००
१०.००	२.८६	जाहिरात	१०.००
१०.००	२.७०	कायदा खर्च	२५.००
१३०.००	११०.९८	घसारा	१७५.००
५०.००	४६.९५	अल्पदेवी वरील कमिशन	६०.००
२०.००	९.८८	वार्षिक देखाबाल खर्च	२०.००
५.००	४.८६	अमोरटायझेशन	१०.००
३५.००	३३.४७	RTGS POS ATM issuer & Service charges	७५.००
४.००	०.९४	ग्रेस्ट एक्सपेन्सेस	४.००
५.००	८.७२	वार्षिक वर्गणी खर्च	१०.००
५.००	३.४९	बँकर्स अर्गेंट वरील कमिशन	५.००
४.००	१.७५	वार्षिक सर्वसाधारण सभा खर्च	४.००
१५०.००	१२९.२०	डी.आय.सी.जी.सी. प्रिमियम	१७५.००
७५.००	५९.९९	इतर खर्च	८२.००
१०.००	१०.९३	रिकव्हरी चार्जेस	३३.००
२०.००	१३.००	ऑडिट फीस	३०.००
२५.००	२४.२२	कॉम्प्युटर कन्झुमेबल आणि स्टेशनरी	३५.००
५०.००	४४.४८	कोअर बँकींग प्रणालीसाठीचा खर्च	६०.००
२५.००	८.६३	रिपेअरींग अँड मॅटेनन्स	२५.००
३०.००	१६.९९	कर्मचाऱ्यावरील मेडीकल विमा खर्च	२०.००
२५.००	१७.६७	लिज लाईन खर्च	२५.००
४०९९.६२	४२६०.२४	ढोबळ नफा (कर व इतर तरतुदीपुर्वी)	४४९०.००
<b>११९६५.०२</b>	<b>११७०६.४८</b>	<b>एकुण</b>	<b>१२२५०.००</b>

अंदाज २०२४-२५	प्रत्यक्ष उत्पन्न २०२४-२५	उत्पन्नाचा तपशील	अंदाज २०२५-२६
७०४४.०८	६९९०.८३	कर्जावरील व्याज	७३५०.००
३५७७.९४	४९३५.९४	गुंतवणूकी वरील व्याज	४२८०.००
४८.००	४९.७२	लॉकर भाडे	४२.००
३०.००	३२.९९	कमिशन (जमा)	३०.००
१९४.०२	१९४.०२	इतर जमा	७५.००
१५८.९४	१५८.९४	प्रोसेस फीस	१३०.००
२५.००	०	रेफरल फीस शिमा करिता	१९.००
१२५.००	१८९.९५	प्रॉफीट अँड गव्हर्नमेंट सेक्युरिटीज	२५०.००
७५.००	९२.७९	एटीएम पासुन मिळणारे चार्जेस	७५.००
<b>११९६५.०२</b>	<b>११७०६.४८</b>	<b>एकुण</b>	<b>१२२५०.००</b>

**ANNEXURE - A**

**Name of the Bank** : Sundarlal Sawji Urban Co-op. Bank Ltd; Jintur  
**Head Office Address** : Head Office, APMC, Market Yard, Jintur-431509  
 Dist. Parbhani.  
**Date of Registration** : PBN/BNK/102 Dt. 30-12-1965  
**No. & Date of R.B.I. Licence** : UBD M.H. 460 P.Dt. 6 May 1986  
**Jurisdiction** : All the Districts of Maharashtra State

**As on 31 March 2025**

(Figures in Lakhs)

• No. of Branches including H.O.		25
• Membership	Regular	24988
	Nominal	755
• Paid up Share Capital		6561.69
• Total Reserve & Funds		27898.52
• Deposit	Saving	25124.64
	Current	5950.40
	Fixed	70692.80
• Advances	Secured	69994.88
	Unsecured	4037.83
	% of Priority Sector	67.61%
	% of Weaker Section	12.82%
• Borrowing		--
• Investment		59184.13
• Overdues	(Including installment dues)	5911.41 (7.98%)
• Audit		"A"
• Profit for the year		1919.00
• Staff	Sub Staff	72
	Other Staff	163
	Total Staff	235
• Working Capital		142938.43

**सभासदांसाठी महत्वाच्या सूचना**

- बँक व्यवहार सुरुळीत सुरु होण्यासाठी, आपले 'KYC कागदपत्रे' नियमित बँक रेकॉर्डला उपलब्ध करून घ्या.
- लाभांश जमा करण्यासाठी आपले बँकतील खाते लिंक करून घ्या.
- ठेवी वरील व्याज उत्पन्नावर टी.डी.एस. बाबत, सजग राहून, आवश्यकतेनुसार 15H/15G फॉर्म बँकेत सादर करा.
- आपल्या बँक व्यवहाराची नियमित पडताळणी करा. आपल्या खात्यातील व्यवहारा संदर्भातील शंका निरसन विनाविलंब करून घ्या.

- डिजिटल बँकींग व्यवहार करताना O.T.P. कोणालाही सांगू नका. आपला पासवर्ड बाबत गुप्तता राखा.
- मोबाईलवर आलेल्या अनोळखी कॉल्स, मॅसेज्स बाबत खात्री करून घ्या.
- बँकेच्या सेवा सुविधा संदर्भातील माहिती किंवा तक्रारीसाठी Whats app : 9028051400 यावर संपर्क साधा.
- आपला 'PAN' हा आधारशी लिंक करण्याची कार्यवाही पुर्ण करून बँक रेकॉर्डला माहिती घ्या.
- बदललेल्या नियमांची माहिती जाणून घेवून, बँक खात्यातील व्यवहार सुरक्षितरित्या करा.



e) Subsidiaries/ Joint Ventures	-	-	-	-	-	-	-	-	-	-
f) Others	-	-	-	-	-	-	-	-	-	-
g) Provision held towards depreciation	14.58	14.58	-	-	-	-	-	-	-	-
<b>Total*</b>	<b>0.00</b>	<b>0.00</b>	-	-	-	-	-	-	-	-

b) Repo transactions (in face value terms) (Amount in ₹ crore) ----- NIL

d) Disclosure of transfer of loan exposures ----- NIL

**7. Asset quality**

a) Classification of advances and provisions held

	Standard		Non-Performing			Total
	Total Standard Advances	Sub-standard	Doubtful	Loss	Total Non-Performing Advances	
<b>Gross Standard Advances and NPAs</b>						
Opening Balance	682.17	10.84	26.36	2.19	39.19	717.51
Add: Additions during the year					33.16	33.16
Less: Reductions during the year*					10.95	10.95
Closing balance	740.32	33.16	26.03	2.21	61.40	740.33
*Reductions in Gross NPAs due to:						
i) Upgradation						
ii) Recoveries (excluding recoveries from upgraded accounts)						
iii) Technical/ Prudential Write-offs						
iv) Write-offs other than those under (iii) above						
<b>Provisions (excluding Floating Provisions)</b>						
Opening balance of provisions held	4.43	10.64	68.06	2.19	80.89	85.32
Add: Fresh provisions made during the year						
Less: Excess provision reversed/ Write-off loans						
Closing balance of provisions held	4.43	33.16	44.19	2.21	79.56	83.99
<b>Net NPAs</b>						
Opening Balance		0	-41.70	0	-41.70	
Add: Fresh additions during the year						
Less: Reductions during the year						
Closing Balance		0	-18.16	0	-18.16	
<b>Floating Provisions</b>						0
Opening Balance						0
Add: Additional provisions made during the year						0
Less: Amount drawn down <sup>18</sup> during the year						0
Closing balance of floating provisions						
<b>Technical write-offs and the recoveries made thereon</b>						
Opening balance of Technical/ Prudential written-off accounts						0.12
Add: Technical/ Prudential write-offs during the year						0.07
Less: Recoveries made from previously technical/ prudential written-off accounts during the year						0
Closing balance						0.19

Ratios (in per cent)	Current Year	Previous Year
Gross NPA to Gross Advances	8.29%	5.46%
Net NPA to Net Advances	0%	0%
Provision coverage ratio	149.32%	206%

b) Sector-wise Advances and Gross NPAs.

(Amounts in ₹ crore)

Sr. No.	Sector*	Current Year			Previous Year		
		Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector	Outstanding Total Advances	Gross NPAs	Percentage of Gross NPAs to Total Advances in that sector
<b>i) Priority Sector</b>							
a)	Agriculture and allied activities	3.81	3.14	82.41%	4.40	3.38	76.82%
b)	Advances to industries sector eligible as priority sector lending	294.59	37.98	12.89%	180.68	6.36	3.52%
c)	Services	186.68	12.48	6.69%	287.60	14.42	5.01%
d)	Personal loans	0	0	0	0	0	0
	Subtotal (i)	<b>485.08</b>	<b>53.60</b>	<b>11.05%</b>	<b>472.68</b>	<b>24.16</b>	<b>5.11%</b>
<b>ii) Non-priority Sector</b>							
a)	Agriculture and allied activities	0.91	0.97	106%	0.76	0.25	32.89%
b)	Industry	12.17	0.24	1.97%	7.80	0.54	6.92%
c)	Services	35.45	3.44	9.71%	34.71	2.91	8.38%
d)	Personal loans	206.71	3.15	1.52%	201.57	11.33	5.62%
	Sub-total (ii)	<b>255.24</b>	<b>7.80</b>	<b>3.05%</b>	<b>244.84</b>	<b>15.03</b>	<b>6.14%</b>
	<b>Total (i + ii)</b>	<b>740.32</b>	<b>61.40</b>	<b>8.29%</b>	<b>717.52</b>	<b>39.19</b>	<b>5.46%</b>

**8. Fraud accounts**

Banks shall make disclose details on the number and amount of frauds as well as the provisioning thereon as per template given below.

	Current year	Previous year
Number of frauds reported	Nil	Nil
Amount involved in fraud (₹ crore)	Nil	Nil
Amount of provision made for such frauds (₹ crore)	Nil	Nil
Amount of Unamortized provision debited from 'other reserves' as at the end of the year (₹ crore)	Nil	Nil

**9. Disclosure under Resolution Framework for COVID-19-related Stress**

Format for disclosures to be made half yearly starting September 30, 2021

(Amounts in ₹ crore)

Type of Borrower	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan- Position as at the end of the previous half-year (A)	Of (A), aggregate debt that slipped into NPA during the half-year	Of (A) amount written off during the half-year	Of (A) amount paid by the borrowers during the half-year	Exposure to accounts classified as Standard consequent to implementation of resolution plan- Position as at the end of this half-year
Personal Loans	0	0	0	0	0
Corporate persons*	0	0	0	0	0
Of which MSMEs	0	0	0	0	0
Others	0	0	0	0	0
Total	0	0	0	0	0

**10. Exposures**

a) Exposure to real estate sector

(Amount in ₹ crore)

Category	Current year	Previous Year
<b>i) Direct exposure</b>	--	--
a) Residential Mortgages – Lending fully secured by mortgages on residential property that is or will be occupied by the borrower or that is rented. Individual housing loans eligible for inclusion in priority sector advances shall be shown separately. Exposure would also include non-fund based (NFB) limits.	94.21 (39.97) Priority Adv.	89.93 (49.93) Priority Adv.
b) Commercial Real Estate – Lending secured by mortgages on commercial real estate (office buildings, retail space, multipurpose commercial premises, multifamily residential buildings, multi tenanted commercial premises, industrial or warehouse space, hotels, land acquisition, development and construction, etc.). Exposure would also include non-fund based (NFB) limits;	39.55	44.57
c) Investments in Mortgage-Backed Securities (MBS) and other securitized exposures –	Nil	Nil
i. Residential	Nil	Nil
ii. Commercial Real Estate	Nil	Nil
<b>ii) Indirect Exposure</b>	Nil	Nil
Fund based and non-fund-based exposures on National Housing Bank and Housing Finance Companies.		
<b>Total Exposure to Real Estate Sector</b>	<b>133.76</b>	<b>134.50</b>

b. Exposure to capital market ----- NIL

**C. Unsecured advances**

Banks shall disclose the total amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken as also the estimated value of such intangible collateral as per the following format. (Amounts in ₹ crore)

Particulars	Current year	Previous Year
Total unsecured advances of the bank	40.37	40.32
Out of the above, amount of advances for which intangible securities such as charge over the rights, licenses, authority, etc. have been taken	--	--
Estimated value of such intangible securities	--	--

**11. Concentration of deposits, advances, exposures and NPAs**

i. Concentration of deposits

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
Total deposits of the twenty largest depositors	38.08	36.51
Percentage of deposits of twenty largest depositors to total deposits of the bank	5.21%	4.11%

ii. Concentration of advances\*

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
Total advances to the twenty largest borrowers	128.03	123.34
Percentage of advances to twenty largest borrowers to total advances of the bank	17.29%	17.19%

iii. Concentration of exposures\*\*

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
Total exposure to the twenty largest borrowers/customers	191.82	152.48
Percentage of exposures to the twenty largest borrowers/ customers to the total exposure of the bank on borrowers/customers	17.95%	21.25%

iv. Concentration of NPAs

	Current Year	Previous Year
Total Exposure to the top twenty NPA accounts	48.00	23.58
Percentage of exposures to the twenty largest NPA exposure to total Gross NPAs.	78.18%	66.72%

**12. Derivatives**

a) Forward rate agreement/Interest rate swap

(Amount in ₹ crore)

Particulars	Current Year	Previous Year
i) The notional principal of swap agreements		
ii) Losses which would be incurred if counterparties failed to fulfil their obligations under the agreements	Nil	Nil
iii) Collateral required by the bank upon entering into swaps		
iv) Concentration of credit risk arising from the swaps <sup>27</sup>		
v) The fair value of the swap book <sup>28</sup>		

b) Exchange traded interest rate derivatives

Sr. No.	Particulars	(Amount in ₹ crore)	
		Current Year	Previous Year
i)	Notional principal amount of exchange traded interest rate derivatives undertaken during the year (instrument wise)	Nil	Nil
ii)	Notional principal amount of exchange traded interest rate derivatives outstanding as on 31 <sup>st</sup> March .....(instrument wise)	Nil	Nil
iii)	Notional principal amount of exchange traded interest rate derivatives outstanding and not 'highly effective' (instrument wise)	Nil	Nil
iv)	Mark to market value of exchange traded interest rate derivatives outstanding and not 'highly effective' (instrument wise)	Nil	Nil

Quantitative disclosures

Sr. No	Particular	(Amount in ₹ crore)			
		Current Year		Previous Year	
		Currency Derivatives	Interest rate derivatives	Currency Derivatives	Interest rate derivatives
a)	Derivatives (Notional Principal Amount) <sup>9</sup>	Nil	Nil	Nil	Nil
	i) For hedging	Nil	Nil	Nil	Nil
	ii) For trading	Nil	Nil	Nil	Nil
b)	Marked to Market Positions [1]	Nil	Nil	Nil	Nil
	i) Asset (+)	Nil	Nil	Nil	Nil
	ii) Liability (-)	Nil	Nil	Nil	Nil
c)	Credit Exposure [2]	Nil	Nil	Nil	Nil
d)	Likely impact of one percentage change in interest rate (100*PV01)	Nil	Nil	Nil	Nil
	i) on hedging derivatives	Nil	Nil	Nil	Nil
	ii) on trading derivatives	Nil	Nil	Nil	Nil
e)	Maximum and Minimum of 100*PV01 observed during the year	Nil	Nil	Nil	Nil
	i) on hedging	Nil	Nil	Nil	Nil
	ii) on trading	Nil	Nil	Nil	Nil

13. Transfers to Depositor Education and Awareness Fund (DEA Fund)

Transfer to Depositor Education and Awareness Fund Scheme, 2014 (DEA Fund) As on 31.03.2025 is as under.

Sr. No.	Particular	(Amount in ₹ crore)	
		Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
1.	Opening balance of DEA Fund as on 01.04.2024	6.52	5.53
2.	Add: Amounts transferred to DEA Fund during the year 2024.25	0.98	1.28
3.	Less : Amounts reimbursed by DEA Fund towards claims during the year 2024.25	0.43	0.29
4.	Closing balance of DEA Fund as on 31.03.2025	7.07	6.52

14. Disclosure of complaints

a) Summary information on complaints received by the bank from customers and from the Offices of Ombudsman

Sr. No	Particulars		
		Previous year 24-25	Current year 23-24
Complaints received by the bank from its customers			
1.	Number of complaints pending at beginning of the year	Nil	Nil
2.	Number of complaints received during the year	Nil	Nil
3.	Number of complaints disposed during the year	Nil	Nil
3.1	Of which, number of complaints rejected by the bank	Nil	Nil
4.	Number of complaints pending at the end of the year	Nil	Nil
Maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman			
5.	Number of maintainable complaints received by the bank from Office of Ombudsman	Nil	Nil
5.1.	Of 5, number of complaints resolved in favour of the bank by Office of Ombudsman	Nil	Nil
5.2	Of 5, number of complaints resolved through conciliation / mediation / advisories issued by Office of Ombudsman	Nil	Nil
5.3	Of 5, number of complaints resolved after passing of Awards by Office of Ombudsman against the bank	Nil	Nil
6.	Number of Awards unimplemented within the stipulated time (other than those appealed)	Nil	Nil

b) Top five grounds of complaints received by the bank from customers

Grounds of complaints, (i.e. complaints relating to)	Number of complaints pending at the beginning of the year	Number of complaints received during the year	% increase/ decrease in the number of complaints received over the previous year	Number of complaints pending at the end of the year	Of 5, number of complaints pending beyond 30 days
1	2	3	4	5	6
<b>Current Year 2024-25</b>					
Customers Service	Nil	Nil	-100%	Nil	Nil
Loans & Advances	Nil	Nil	-100%	Nil	Nil
Other	Nil	Nil	-100%	Nil	Nil
<b>Previous Year 2023-24</b>					
Loans & Advances	Nil	Nil	-100%	Nil	Nil
Customers Service	Nil	Nil	-100%	Nil	Nil

15. Disclosure of penalties imposed by the Reserve Bank of India

Nil

16. Other Disclosures

I) Business ratios

Particular	Current Year	Previous Year
i) Interest Income as a percentage to Working Funds	7.78%	7.71%
ii) Non-interest income as a percentage to Working Funds	0.41%	0.29%
iii) Cost of Deposits	5.90%	5.26%
iv) Net Interest Margin	4.25%	4.60%
v) Operating Profit as a percentage to Working Funds	2.98%	3.11%
vi) Return on Assets	1.34%	1.37%
vii) Business (deposits plus advances) per employee (in ₹ crore)	7.48	6.96
viii) Profit per employee (in ₹ crore)	0.08	0.08

ii) Bancassurance business

Income required in respect of Non Life Insurance Business

Year	(Amount in ₹ crore)	
	2025	2024
	00	00

Marketing and distribution

I. Disclosures regarding Priority Sector Lending Certificates (PSLCs) -----NIL -----

17. Provisions and contingencies

Provision debited to Profit and Loss Account		Previous Year	Current Year
i)	Provisions for NPI	1.00	--
ii)	Provision towards NPA	5.00	10.86
iii)	Provision made towards Income tax	8.42	9.25
iv)	Other Provisions and Contingencies (with details)	8.70	3.31

18. Payment of DICGC Insurance Premium

Sr. No.	Particulars	Current Year	Previous Year
i)	Payment of DICGC Insurance Premium	1.29	1.22
ii)	Arrears in payment of DICGC premium	-	-

19. Disclosure of facilities granted to directors and their relatives

Earning Per Share

EARNING PER SHARE (EPS) (AS20) :

Particulars		31.03.2025	31.03.2024
A	Amount used as numerator Profit after tax (Rs. In lakhs)	1919.00	1818.00
B	Nominal Value of Share (RS. In lakhs)	10000	1000
C	Weighted Number of Equity shares used as the denominator	656169	625526
D	EPS- Basic & Diluted ( in Rs.)	292.42	290.64

21. EMPLOYEE BENEFITS (AS 15)

The details as required by Accounting Standard 15 (AS-15) (Revised) – issued by ICAI pertaining to Gratuity is as under:

Sr. No.	Particulars	(Fig. in Crore)	
		Current Year 31.03.2025	Previous Year 31.03.2024
1.	Discount rate		6.60%
2.	Expected Return on plan assets		53.95
3.	Salary escalation rate		5.00%
4.	Reconciliation of opening and closing balance of the present value of the defined benefit obligation:		
	i Present value of obligation as at 1 <sup>st</sup> April 2024		540.56
	ii Interest cost		36.92
	iii Current service cost		29.65
	iv Liability transfer in		--
	v Benefits paid		18.58
	vi Past Service Cost		--
	vii Actuarial (gains) / loss on obligations		6.90
	viii Present value of obligation as at 31 <sup>st</sup> March 2025		595.47
5	Reconciliation of opening & closing balance of fair value of plan assets		
	i Fair value of plan assets as at 1 <sup>st</sup> April 2024		767.25
	ii Expected return on plan assets		53.95
	iii Contributions		36.59
	iv Transfer from other entities		--
	v Benefits paid		18.58
	vi Actuarial gain/ (loss) on plan assets		3.79
	vii Fair value of plan assets as at 31 <sup>st</sup> March 2025		843.01
6	Amount recognized in Balance Sheet		247.53
	i Present value of obligations as at 31 <sup>st</sup> March 2025		595.47
	ii Fair value of Plan Assets as at 31 <sup>st</sup> March 2025		843.01
	iii Assets / liability as at 31 <sup>st</sup> March 2025		247.53
7	Expenses recognized in Profit and Loss Account		
	i Current service cost		29.65
	ii Interest cost		36.92
	iii Return on Plan Assets		53.95
	iv Past Service Cost		--
	v Net actuarial (gain) / loss		3.11
	vi Expenses recognized in Profit and Loss Account		15.74

22) LEASES (AS 19)

Particulars	Current Year	Previous Year
Future lease rental payable at the end of the year	380.67	384.97
Not later than one year	46.07	44.78
Later than one year and not later than five year	151.40	156.98
Later than five year	187.62	187.62
Total of minimum lease payments recognized in the Profit and Loss Account for the year	55.20	47.60
Total of future minimum sub-lease payment expected to be received under non-cancelled sub-lease	Nil	Nil
Sub-lease payments recognized in the Profit and Loss Account for the year	Nil	Nil



60वा वार्षिक अहवाल  
सन २०२४-२०२५

पुस्त-प्रेष सभासद क्रमांक

श्री./सौ./श्रीमती \_\_\_\_\_

If undelivered Please return to following address



मुख्य कार्यालय : ए.पी.एम.सी. मार्केट यार्ड, थैलदरी रोड, जितूर 431509 जि. परभणी (महा.)